

दयुताङ्ग 78, 17. भोगयुत = भोगिन् 68, 18. त्याग° = त्यागिन् 111. बल° = बलिन् 69, 1. 81, 9. 12. 13, 10. 13, 24. 54, 106. वाह्युत (यान) 46, 60. पर्याणादियुतो वाङ्गी 93, 6. वसन्तकयुता देवी दग्धा zugleich mit KATHÁS. 16, 14. 23, 224. 123, 262. Чук. in LA. (III) 33, 13. नानारत्न° im Besitz seiend von Ver. ebend. 1, 17. षट्क्रीयागादिभिर्युतः so v. a. der Opfer u. s. w. vollbringt AK. 2, 7, 4. (नृणां धर्मम्) वर्षाभ्रमाचारयुतम् in Verbindung stehend mit, betreffend BHĀG. P. 7, 11, 2. रामसंदर्शनयुतां सीते बुद्धिं निवर्तय R. 3, 61, 35. — 3) यौति = अर्चतिकर्मन् NAIGH. 3, 14; vgl. oben u. 2) AV. 2, 2, 1. — Vgl. अयुत, गोयुत.

— caus. यावयति, अयीवयत् P. 7, 4, 80, Sch.
— desid. यियविषति und युयूपति P. 7, 2, 49. 4, 80, Sch. Vop. 19, 8. an sich ziehen —, festhalten wollen: युयूपतः सव्यसा तदिदृपुः RV. 1, 144, 3. zügeln: ऋत्रा वाङ्गं न गध्यं युयूपन् 4, 16, 11. — Vgl. यियविषु.

— desid. vom caus. यियावयिषति P. 7, 4, 80, Sch.
— intens. योयोति P. 7, 3, 89, Sch. योयुवति 6, 4, 37, Sch.
— व्यति unter einander mengen, vermengen: अन्योऽन्यं स्म व्यति-युतः (2. du.) शब्दान् शब्देस्तु भीषणान् BHĀṬṬ. 8, 6.

— अभि, partic. युतं enthalten in (acc.), eingefasst in: स्त्रीयोनिम-भियुतो गर्भः Nir. 2, 19.

— घ्रा 1) an sich ziehen, erfassen RV. 2, 37, 2. स मघ्न घ्रा युवते 9, 77, 2. घ्रा स्वमन्त्रं युवमानः 1, 38, 2. घ्रा ज्ञाया युवते पतिम् zieht in ihre Arme 103, 2. घ्रा रश्मिन्दैव युवसे स्वञ्च: die Zügel TBa. 2, 7, 16, 2. वयोसि समासं प-न्तावायुवानानि पतन्ति indem sie die Flügel anziehen ÇAT. Br. 4, 1, 2, 26. आयुवाना इव हि लवते 9, 4, 1, 8. युक्तः सर्वैः पद्भिः समायुते das Zugthier zieht mit allen Füßen zugleich an 13, 2, 7, 6. 11, 3, 2, 8. — 2) sich einer Sache bemächtigen, einnehmen: विश्वस्य यो मनं आयुयुवे RV. 1, 138, 1. — 3) Jmd Etwas verschaffen: रायस्योष ऋमस्मभ्यं गवां कुत्सिं ज्ञीवस्त्रं आयु-वत्स्य TS. 2, 4, 5, 2. — 4) आयुत am Ende eines comp. verbunden —, ver-sehen mit: सिंक्षार्द्रलमातङ्गवराकर्तृमायुत (वन) MBu. 3, 2439. 2464. पद्मसौगन्धिकायुत 12041. 14, 2548. R. 1, 30, 5. 53, 5. 2, 31, 3. 53, 33. 59, 31. 94, 23. 96, 3. R. GORR. 2, 37, 5. 3, 79, 40. 5, 14, 43. BHĀG. P. 11, 14, 41. Ueberall am Ende eines Çloka durch das Metrum bedingt für das ein-fache युत. — Vgl. आयवन (Geräth zum Mengen). — intens. etwa sich zusammenziehen, sich hineinschmiegen: आयुयुवानो वृषभस्य नीळे RV. 4, 1, 11.

— अघ्रा (mit Flügelschlag) zustreben auf: पादाभ्यामेव तच्छ्रयं शिरो ऽभ्यापति, पन्ताभ्यासे तच्छ्रयं शिरो ऽभ्यायुवते AIR. Br. 4, 13.

— उदा aufstören, aufrühren: चरुं नेनणो न त्रिरुदयिषति KAUC. 2. GOBB. 1, 7, 7. 4, 1, 5. 2, 11.

— समा, partic. युतं zusammengebracht, — getrieben Nir. 4, 24. मा-लां पद्मोत्पलसमायुताम् zusammengefügt —, bestehend aus MBu. 4, 1778. तक्रं व्योषन्तारसमायुताम् verbunden mit SUCR. 1, 179, 14. शरीरं श्रीसमा-युताम् MBu. 13, 7445.

— उद् in die Höhe ziehen: उत्पृषणीं युवामहे ऽभीर्गृवि सारथिः RV. 6, 37, 6. उर्ध्वमुद्योति (प्रस्तरम्) TS. 2, 6, 5, 5. यर्दं ते मन उच्येतम् verrückt AV. 6, 111, 2. — Vgl. उद्याव.

— नि 1) anbinden, festmachen: रश्नया नियुयं RV. 10, 70, 10. TBa. 3, 6, 11, 2. तन्तद्वज्रं नियुतं तस्तम्ह्वाम् RV. 1, 121, 3. नि यक्षुवेथै नियुतः

180, 6. 7, 91, 5. — 2) Jmd Etwas in die Gewalt geben, verschaffen: र्षिं नि वाङ्गं अर्त्यं युवस्व RV. 7, 3, 9. 40, 2. 92, 3. भोजनं न्यत्रये युयेतम् 68, 5. तस्मै शत्रून् स्वष्ट्रान्युवति कृत्तिं वृत्रम् 10, 42, 5. धातृव्यस्य पप्रन्त्रियुवते er bringt in seine Gewalt TS. 2, 6, 2, 3. विषो न द्युम्ना नि युवे ज्ञानानाम् RV. 8, 19, 33. — Vgl. नियव, नियुत् (u. 1) ist zu setzen: Verleihung, Ge-währung; 3) die Bed. Zugthier ergiebt sich unmittelbar, नियुत्. — in-tens. anbinden: न्येषां चर्षणीनां चक्रं र्षिमं न यौयुवे RV. 10, 93, 9.

— परि, partic. युतं rings umfassend: योनिः परियुतो भवति Nir. 2, 8.

— प्र umrühren, mengen: पार्श्वेन वसाक्लाम् प्रयौति TS. 6, 3, 11, 1. auch ÇAT. Br. 3, 8, 3, 24, wo damit in Verbindung gesetzt ist प्रयुतं द्वेषः VS. 6, 18; etwa durch verstört wiederzugeben. Hierher das adj. प्रयुतं in प्र-युतो न पातारः (irrig betont) Menger oder Verstörer (des Soma), nicht Trinker, von den Steinen gesagt. प्रयुवतो गच्छति mengend Nir. 9, 26. युवा प्रयौति कर्माणि vermengt, stört 4, 19. प्रयुवतीमिव शर्मयीमियुम् zerstörend 10, 29. — Vgl. प्रयुत.

— प्रतिप्र स. प्रतिप्रयवण.

— प्रति anbinden, hemmen: प्राणान्वास्यं प्रतीचः प्रतिचौति TS. 3, 4, 8, 5. प्रतिपुतो वरुणास्य पाशः 6, 6, 3, 5.

— वि s. u. 3. यु mit वि.

— प्रवि partic. युतं vollgestopft: यमुना प्रयुवती गच्छतीति वा प्र-वियुतं (= स्तिमितमिव तरुणैः DURGA) गच्छतीति वा Nir. 9, 26.

— सम् 1) med. an sich bringen, in sich aufnehmen; aufzehren: सं यो वना युवते प्रुचिदन् RV. 7, 4, 2. सं यो वना युवते भस्मना द्ता 10, 113, 2. 191, 1. घ्णो गा वीञ्चन्युवसे समिन्दन् 6, 47, 14. — 2) Etwas mit Jmd ver-binden so v. a. mittheilen: सं यदेज्ञो युवते विश्वमाभिः RV. 5, 32, 10. — 3) verbinden, vermengen VS. 1, 22. मृदम् ÇAT. Br. 6, 3, 1, 3. TS. 2, 4, 9, 2. 5, 1, 9, 5. KĀTJ. ÇR. 2, 3, 14. न च कां च न काञ्चनसन्नचितं न कापिः शि-खिना शिखिना समयौत् mit Feuer in Verbindung bringen so v. a. in

Flammen setzen BHĀṬṬ. 10, 5. मुदा संयुक्ति काकुत्स्यम् so v. a. in Freude versetzen 20, 16. संयुत gebunden: सत्यपाशेन R. 2, 34, 30. अश्वं रथरश्मि-संयुतम् RAGH. 3, 42. नावः सुसंयुताः gut zusammengefügt, — gezimmert R.

GORR. 2, 97, 17 (सुसंयुताः 89, 12 SCHL.). असंयुत nicht zusammengefügt, — zu-sammengesetzt BHĀG. P. 3, 11, 1. संयुत und अ° verbunden und unverbunden

(Hände) Verz. d. Oxf. H. 86, a, 24. fgg. 201, b, 30. 31. 36. 202, a, 1. 15. एकत्र संयुतो VARĀH. BRH. S. 34, 76. परस्परं संयुतो 79, 16. किमस्मानसंयुतदोषा-न्तरं निष्णय (v. l. संभृत°) gehäuft, allerhand ÇĀK. 69, 15. मधुना संयुतं

पवम् verbunden mit AV. 6, 30, 1. GOBB. 4, 7, 21. सत्वेन ÇĀRĀNG. SĀMĀ. 1, 3, 10. लिङ्गदेहेन BĀLAB. 16. षष्टिः षड्भ्यश्च संयुता sechsundsechzig RĀGĀ-TAR. 1, 54. कामो धर्मो वार्थिन संयुतः BHĀG. P. 4, 8, 64. रसेनानेन पेयेन ले-ह्यचोव्येण संयुतम् । अन्नानो निचयं सर्वं सृजस्व bestehend aus R. 1, 32, 24.

यावकं (यावकं die neuere Ausg.) च वलिं कुर्यादधिना (दध्ना च die neuere Ausg.) सह संयुतम् HARIV. 7853. ग्रामे चाण्डालसंयुते KAUC. 141. देशे पा-ण्डवसंयुते MBu. 4, 938. Spr. 4118. मृत्युसंयुत TS. 1, 3, 9, 4. तपोनियमसं-युताः (दिवौकासः) MBu. 1, 1108. 3, 7479. शमसंयुता (गौतमी) 13, 17. मुखवि-वार्थ्य° Spr. 372. प्रतिष्ठा भाग्यसंयुताम् 3963. RAGH. 9, 54. वित्त° VARĀH.

BRH. S. 15, 21. 21, 31. 24, 36. 53, 20. 68, 112. 77, 16. 31. 86, 74. KATHÁS. 44, 163. BHĀG. P. 1, 1, 3. 2, 1, 25. 3, 33, 17. 4, 20, 13. विद्याविक्रम° RĀGĀ-TAR. 4, 530. BRAHMA-P. in LA. (III) 49, 14. अशीतिसंयुतं शतम् hundred